

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये २० शेळ्या + २ बोकड असा शेळी गट वाटप करणे ही योजना सन २०१७-१८ पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत....

महाराष्ट्र शासन  
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग,  
शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र. २३८/पदुम-४,  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : ९ जुलै, २०२१.

- वाचा :-** १. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२३८/पदुम-४, दि.१६ नोव्हेंबर, २०१७.  
२. शासन शुध्दीपत्रक क्र.संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२३८/पदुम-४, दि.१७ नोव्हेंबर, २०१७.  
३. शासन पूरक पत्र क्र.संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२३८/पदुम-४, दि.८ फेब्रुवारी, २०१८.  
४. कृषी व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र.पविआ-१०२०/प्र.क्र.११०/पदुम-३, दि.२५ मे, २०२१.

**प्रस्तावना :-**

पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची / मेंढ्या आणि नर मेंढ्याची आधारभूत किंमत वाढविण्यास दि.१२.०५.२०२१ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

**शासन निर्णय :-**

वाचा क्र.१ येथील दि.१६.११.२०१७ च्या शासन निर्णयातील पृ.क्र.२ वरील योजनेअंतर्गत देय अनुदान खालीलप्रमाणे वाचावे.

**योजनेंतर्गत देय अनुदान**

निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थीला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च (शेळी गट व शेळ्यांसाठीचा वाडा) रु. २,३१,४००/- इतका आहे. गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यांस १०० टक्के निधी स्वहिस्सा / वित्तीय संस्थांचे कर्ज याद्वारे उभा करावयाचा आहे. सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के तथापि, प्रति गट कमाल मर्यादा रु. १,१५,७००/- या प्रमाणे अनुदान (Back ended Subsidy) देय राहिल.

**२० शेळ्या + २ बोकड अशा शेळी गट योजनेचा तपशील**

(आकडे रु.)

अ. क्र.	तपशील	दर (प्रति शेळी / बोकड)	गटाची एकूण किंमत
१	२० शेळ्या खरेदी	६,०००/-	१,२०,०००/-
२	०२ बोकड खरेदी	८,०००/-	१६,०००/-
३	शेळ्यांचा वाडा (४५० चौ. फूट)	२१२ रु प्रति चौ. फूट	९५,४००/-
एकूण			२,३१,४००/-

अ. क्र.	गटाचे स्वरूप	गटाची किंमत	५० टक्के अनुदान रक्कम
१.	२० + २ शेळी गट वाटप	२,३९,४००/-	१,१९,७००/-

उपरोक्त प्रमाणे बोकडाच्या आधारभूत किंमतीत केलेली सुधारणा आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून लागू राहिल.

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्र. २०२१०७०९१४५०४४४३०१ आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने,

(समीर सावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (पशुसंवर्धन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई-३२.
२. मा. राज्यमंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई-३२.
३. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे-७.
४. विभागीय आयुक्त, संबंधित.
५. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया, सातारा, बीड व भंडारा
६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया, सातारा, बीड व भंडारा
७. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
८. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
९. व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर, पुणे.
१०. प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, (सर्व).
११. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया, सातारा, बीड व भंडारा
१२. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया, सातारा, बीड व भंडारा
१३. निवड नस्ती (पदुम-४)